

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतर्गत महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश-२०१५ अंतर्गत लोकसेवा, आवश्यक कागदपत्रे, नियत कालमर्यादा, पदनिर्देशित अधिकारी, प्रथम व द्वितीय अपील प्राधिकारी अधिसूचित करण्याबाबत.

**महाराष्ट्र शासन**  
**नियोजन (रोहयो) विभाग**  
**शासन निर्णय क्रमांक : मगारो-२०१४/प्र.क्र.५७/रोहयो-१२**  
**मंत्रालय, मुंबई-३२**  
**दिनांक :- ३१ मे, २०१६**

**वाचा :-** सन-२०१५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्र.५, दि.२८.०४.२०१५

**प्रस्तावना :-**

राज्यातील पात्र व्यक्तींना पारदर्शक, कार्यक्षम व समयोचित लोकसेवा देण्याकरिता तसेच तत्पर व दर्जेदार सेवा पुरविण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश-२०१५, दि.२८.०४.२०१५ रोजी लागू करण्यात आला आहे. या अध्यादेशातील कलम-३ मध्ये नमूद करण्यात आल्यानुसार महिन्याच्या कालावधीच्या आत आणि त्यानंतर वेळोवेळी ते पुरवित असलेल्या लोकसेवा, पदनिर्देशित अधिकारी, प्रथम व द्वितीय अपील प्राधिकारी आणि नियत कालमर्यादा या अध्यादेशाखाली अधिसूचित करणे आवश्यक आहे. सदरहू अध्यादेश निर्गमित करण्यामागे सार्वजनिक प्राधिकरणाने त्या पुरवित असलेल्या सेवा अधिनियमांतर्गत अधिसूचित करून त्याप्रमाणे संबंधित सेवा पुरविणे आवश्यक आहे.

२. नियोजन विभागाच्या रोजगार हमी योजना प्रभागाच्या प्रशासकीय अधिपत्याखाली राज्यातील जिल्हापरिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत तसेच जिल्हाधिकारी कार्यालयांचा समावेश आहे. या कार्यालयांमार्फत रोजगार हमी योजना प्रभागांतर्गत देण्यात येणा-या विविध सेवा सुविधांपैकी नागरिक केंद्रबिंदू मानून, नागरिकांना दैनंदिन जीवनामध्ये सातत्याने आवश्यक असणा-या व ज्या लोकसेवांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेतला आहे व ज्या सेवा महत्त्वाच्या आहेत, अशा सेवा, अध्यादेशाचे कलम-३ अनुसार अधिसूचित करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्याअनुषंगाने शासनाने पुढील प्रमाणे निर्णय घेतला आहे:-

**शासन निर्णय :-**

- (१) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतर्गत या शासन निर्णयाच्या सहपत्र-अ मध्ये नमूद केलेल्या एकूण २ सेवा राज्यातील सर्व जिल्हाधिकारी तथा जिल्हा कार्यक्रम समन्वयक यांनी कलम-३ अनुसार अधिसूचित करावयाच्या आहेत.
- (२) क्षेत्रीय कार्यालयांची रचना विचारात घेऊन पदनिर्देशित अधिकारी, प्रथम अपील प्राधिकारी व द्वितीय अपील प्राधिकारी इत्यादीमध्ये संबंधित सार्वजनिक प्राधिकरणांना सुधारणा करता येईल.
- (३) राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हापरिषद, गट विकास अधिकारी पंचायत समिती, ग्रामसेवक, ग्राम पंचायत, जिल्हाधिकारी तथा जिल्हा कार्यक्रम समन्वयक व अंमलबजावणी यंत्रणा यांनी उपरोक्त प्रमाणे कलम-३ अनुसार सेवा अधिनियमाची अंमलबजावणी त्वरित करण्याबाबतची कार्यवाही करावी.

(४) या सेवा अधिसूचित करण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा कार्यक्रम समन्वयक, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना यांनी या शासन निर्णया सोबत जोडलेल्या सहपत्र-ब मधील प्रारूपाप्रमाणे अधिसूचना प्रसिध्द करावी. या संदर्भात क्षेत्रीय स्तरावरील यंत्रणेच्या कामांबाबत अंमलात आणावयाच्या कार्यपध्दती संदर्भातील सूचना सम क्रमांकाच्या आणि सम दिनांकाच्या शासन परिपत्रकान्वये स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येत आहेत.

३. उपरोक्त शासन निर्णयाची अंमलबजावणी या आदेशाच्या दिनांकापासून सुरु करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद व अंमलबजावणी यंत्रणांचे जिल्हास्तरीय प्रमुख यांची राहिल.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६०५१०१६०१५२५४१६ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षिकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(मिलिंद विष्णु तांबे)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति

१. मा.विरोधी पक्षनेते, दोन्ही सभागृह, महाराष्ट्र विधानमंडळ, मुंबई.
२. सर्व सन्माननीय विधानसभा/विधानपरिषद व संसद सदस्य.
३. मा.राज्यपाल महोदय यांचे सचिव.
४. मा.मुख्यमंत्री महोदय यांचे प्रधान सचिव.
५. सर्व मा.मंत्री/राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव.
६. मा.राज्य निवडणूक आयोग यांचे कार्यालय.
७. मा.मुख्य सचिव यांचे वरिष्ठ स्वीय सहाय्यक.
८. मा.लोकआयुक्त व उपलोकआयुक्त यांचे कार्यालय.
९. अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव,सर्व मंत्रालयीन विभाग.
- १०.मुख्यमंत्री महोदय यांचे जनसंपर्क अधिकारी.
- ११.सर्व विभागीय आयुक्त.
- १२.सर्व जिल्हाधिकारी तथा जिल्हा कार्यक्रम समन्वयक, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, (मुंबई व मुंबई उपनगर वगळून).
- १३.सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, (मुंबई व मुंबई उपनगर वगळून).
- १४.सर्व मंत्रालयीन विभाग.
- १५.रोहयो प्रभागातील सर्व कार्यासने.
- १६.निवड नस्ती - कार्यासन-रोहयो-१२

(शासन निर्णय, नियोजन विभाग, क्रमांक-मगारो-२०१४/प्र.क्र.५७/रोहयो-१२, दि.३१.०५.२०१६ चे सहपत्र)

### सहपत्र-अ

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश-२०१५

(कलम-३ अन्वये जिल्हाधिकारी तथा जिल्हा कार्यक्रम समन्वयक, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना यांनी जाहीर करावयाचा लोकसेवेचा तपशील)

अ. क्र.	लोकसेवेचा तपशील	लोकसेवा पुरविण्यासाठी विहित केलेली कालमर्यादा	अर्जाचा विहित नमुना व (असल्यास) शुल्क	पदनिर्देशित अधिकारी (पदनाम)	प्रथम अपील प्राधिकारी (पदनाम) कार्यालयीन पत्ता / दूरध्वनी क्र. / ई-मेल.	द्वितीय अपील प्राधिकारी (पदनाम) कार्यालयीन पत्ता / दूरध्वनी क्र. / ई-मेल.
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)
१	मजुराची नोंदणी करून जाँब कार्ड देणे.	अर्ज प्राप्त झाल्यापासून १५ दिवसात जाँब कार्ड देणे.	नमुना क्र.१	ग्राम सेवक	सहायक गट विकास अधिकारी	गट विकास अधिकारी
२	मजुरांना काम देणे.	कामाची मागणी केल्यानंतर १५ दिवसात काम उपलब्ध करून देणे.	नमुना क्र.४	ग्राम सेवक (ग्रामपंचायतीचे काम)  संबंधित यंत्रणेचे स्थानिक व तालुकास्तरीय अधिकारी (यंत्रणेमार्फतचे काम)	सहायक गट विकास अधिकारी  नायब तहसिलदार	गट विकास अधिकारी  तहसिलदार

(शासन निर्णय, नियोजन विभाग, क्रमांक-मग्रा०-२०१४/प्र.क्र.५७/रोहयो-१२, दि.३१.०५.२०१६ चे सहपत्र)

## सहपत्र-ब

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश-२०१५

## NOTIFICATION

Office of Collector,

.....

Dated the २०१६.

Maharashtra  
Right to Public  
Services  
Ordinance,

No.

In exercise of the powers  
Conferred by sub-section (l) of section ३ of the  
Maharashtra Right to public Services Ordinance, २०१५  
(Mah. Ord.No. V of २०१५), I, the Collector of .....@.....  
District, hereby notify the public services rendered by  
the office of public authority through Gram Panchayat  
along with the stipulated time limits for providing such  
public services, the Designated Officers,  
First Appellate Authorities and Second Appellate  
Authorities, as Specified in the Schedule appended  
herewith, for the purpose of the said Ordinance.

Sr. No.	Public Service	Time Limit to provide services (days)	Designated Officer	First Appellate Authority	Second Appellate Authority
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)